

CIN: L52100MH1987PLC045248

Registered Office: C-205, Synthofine Industrial Estate, Behind Virwani Industrial Estate, Goregaon (East), Mumbai-400063. India. Tel. No. 022 42026868.

Website: www.olympiaindustriesltd.com | Email: info@olympiaindustriesltd.com

Date: 10th November, 2023

To,
Corporate Relationship Department,
Bombay Stock Exchange Limited
14th Floor, P.J Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400001

Scrip Code: 521105 | Scrip: OLYMPTX

Subject: Publication of Unaudited Financial Results in News Paper

Dear Sir/ Madam,

Please find enclosed herewith copies for publication of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2023 published in The Free Press Journal (English Language) & Navshakti (Regional Language) Newspapers dated 10th November, 2023.

This is for your information & record.

Thanking You, Yours Faithfully,

For Olympia Industries Limited

Navin Pansari Chairman & Managing Director

DIN: 00085711 **Encl:** As above

OFFICE OF THE RECOVERY OFFICER
DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)
1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai-400703 TRC No.376 OF 2016

Date of Auction Sale: 26/12/2023 PROCLAMATION OF SALE: IMMOVABLE PROPERTY

PROCLAMATION OF SALE UNDER RULES 37, 38 AND 52 (1) (2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993

BANK OF BARODA

VINOD DAULAT NIKAM & ANR

CD.1 Vinod Daulat Nikam At Post Kumbhari, Tal. Niphad, Dist. Nashik. CD.2 Bhimrao Daulat Nikam

CD.3 Pandurang Amruta Gavali

Both are At Post Sadrole, Tal. Dindori, Dist. Nashik.

Whereas Recovery Certificate No TRC NO. 376 OF 2016 in O.A. NO. 250 of 2010 wa drawn up by the Hon'ble Presiding Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) for the recovery of the sum of Rs. 22,97,439.00/- (In words Rs. Twenty Two Lakhs Ninety Seven Thousand Four Hundred Thirty Nine Only) along with interest and the costs from the CD and you, the CD, failed to repay the dues of the Certificate Holder Bank(s)/Financial Institution(s). And whereas the undersigned has ordered the sale of the Mortgaged / Attached properties of the Certificate Debtor as mentioned in the Schedule hereunder towards satisfaction of the said Recovery Certificate.

Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property (s) shall be sold on 26/12/2023 between 01:00 PM to 02:00 PM by auction and bidding shall take place through Online through the website: https://www.bankeauctions.com. The details of authorised contact person for auction service provider is, Name: Mr. Bhavik Pandya C1 INDIA Pvt.Ltd. Mobile No. 8866682937 Email-support@bankeauctions.com

The details of authorised bank officer for auction service provider is, Name: Mr. Ri Ashok Khaire Mobile No.9975939359, Email-sarnas@bankofbaroda.com

The sale will be of the properties of defendants/ CDs above named, as mentioned in the schedule below & the liabilities and claims attaching to the said properties, so far as the have been ascertained, are those specified in the schedule against each lot.

The property will be put up for sale in the lot specified in the schedule. If the amount to be realized is satisfied by the sale of portion of the property, The sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale will also be stopped if, before any lot i knocked down the arrears mentioned in the said certificate + interest + costs (including cost of sale) are tendered to the officer conducting the sale or proof is given to hi satisfaction that the amount of such certificate interest and costs has been paid to the undersigned. At the sale, the public generally are invited to bid either personally or by duly

Officer or other person, having any duty to perform in connection with this sale shall however, either directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the properties sold.

The sale shall be subject to conditions prescribed in the second schedule to the Incom Tax Act 1961 and the rules made thereunder and to the following further conditions

I. The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the

information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error misstatement or omission in the proclamation. II. The Reserve Price below which the property shall not be sold is as mentioned in th

schedule. III. The amount by which the bidding is to be increased In the event of any dispute arising

as to the amount bid or as to the bidder the lot shall at once be again put up for auction of may be cancelled

W. The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot provided always that he/she/they are legally qualified to bid and provided further the amount bid by him/her/them is not less than the reserve price. It shall be in the discretion of the undersigned to decline acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so.

V. Each intending bidders shall be required to pay Earnest Money Deposit (EMD) by way of DD/Pay order in favour of RECOVERY OFFICER. **DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI** (DRT 3) to be deposited with RO/Court Auctioneer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT-3) or by Online through RTGS/NEFT/directly into the Account No 10430100022945 the name of Bank of Baroda of having IFSC Code No. BARBOVASHIX and upload bid form details of the property along with copy of PAN card, address proof and identity proof, e-mail ID. Mobile No and in case of the company or any other document, confirming representation/attorney of the company and the receipt/counter foil of such deposit EMD deposited thereafter shall not be considered eligible for participation in the sait (EMD). Decays Dries and Did Incresses, he fixed as falls

10	the Earnest Money Deposit (EMD), Reserve Price and Bid Increase, be fixed as follows:							
Sr No		EMD Amount (In Rs.)	Reserve Price (In Rs.)	Bid Increase in the multiple of (in Rs)				
1	Agricultural Land bearing Gat No. 127 Area admeasuring 3H 44R which is situated at village sadrale, Tal.Dindori, Dist. Nashik.	6,00,000/-	59,64,700/-	25,000/-				

EMD received after due date & time shall be rejected & the amount paid towards the EMD shall be returned to them by way of option given by them in the E-Auction Form. It is the sole responsibility of the bidder to have and active e-mail id and a computer termina system with internet connection to enable him/her to participate in the bidding. Any issue with regard to connectivity during the course of bidding online shall be the sole responsibility of the bidder and no claims in this regard shall be entertained. If the bid is increased within the last 5 minutes of the given time of auction, the auction tim

is further extended by additional time of 5 minutes to enable the other bidders to incremen their bids & the auction process comes to an end if no further increment(s) is/are made within the extended time of 5 minutes in case of movable/immovable property the price o each lot shall be paid at the time of sale or as soon after as the officer holding the sale directs, and in default of payment, the property shall forthwith be again put up for auctio

The successful bidder shall have to pay 25% of the sale proceeds after adjustment of EMD on being knocked down by next day in the said account/Demand draft/Banker Cheque/Pay order as per detail mentioned above If the next day is Holiday or Sunday, then on next first office day. The purchaser shall deposit the balance 75% of the sale proceeds on or before 15th day from the date of sale of the property, exclusive of such day, or if the 15th day be Sunday or other Holiday, then on the first office day after the 15th day by prescribed mode as stated above. In addition to the above the purchaser shall also deposit Poundage Fee with Recovery Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) @2% upto Rs 1,000/- and @1% of the excess of the said amount of Rs 1,000/- through DD in favour o Registrar DERTS RECOVERY TRIBLINAL MUMBAL (DRT-3). In case of default of paymen within the prescribed period, the deposit. after defraying the expenses of the sale may if th undersigned thinks fit shall be forfeited to the Government and the defaulting purchase shall forfeit all claims to the property or to any part of the sum for which it may subsequently be sold. The property shall be resold, after the issue of fresh proclamation of

Highest bidder shall not have any right/title over the property until the sale is confirmed by

the Recovery Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3).
The amount of EMD deposited by the unsuccessful bidders shall be refunded through online mode in case of EMD deposited through online In case EMD is deposited in the form of DD/BC/Pay order the same will be returned by hand. Original ID proof of the photocopy sent with the E-Auction EMD Form has to be brought. No interest shall be paid on EMD amount No request for inclusion/substitution in the sale certificate of names of any nerson(s) other than those mentioned in the F-Auction EMD Form shall be entertained. n case of more than one items of property brought for sale the sale of such properties wi be as per the convenience and it is not obligatory to go serially as mentioned in the sale

NRI Bidders must necessarily enclose a copy of photo page of their passport & route their bild duly endorsed by Indian Mission (Embassy). The movable/immovable property is being sold on "As is where and as is what basis" and is subject to Publication charges nue and other Encumbrances as per rules. The undersigned reserves the right to accept or reject any or all bids, if found unreasonable or may postpone the auction at any time without assigning any reason.

Details of this Proclamation of sale can be viewed at the website www.drt.gov.in

	Schedule of Property:										
Lot No	Description of the property to be sold	Revenue assessed upon the property or part thereof	Details of any encumbrances to which the property is liable	Claims, if any, which have been put forward to the property and any other known bearing on its nature and value							
1	Agricultural Land bearing Gat No. 127 Area admeasuring 3H 44R which is situated at village sadrale, Tal.Dindori, Dist. Nashik.	NOT KNOWN	NOT KNOWN	NOT KNOWN							

Note: As on Auction Date i.e. 26/12/2023 The Total amount of Rs. 54,04,840/- (Approx) is outstanding payable by the CDs. Date of inspection of the properties as mentioned above has been fixed as 18/12/2023 between 11AM to 4 PM. last date of uploading of EMD and bid documents been fixed as 21/12/2023 up to 4.30 pm

Given under my hand and seal on this date 08/11/2023

Seal

(Deepa Subramanian) Recovery Officer-I DEBTS Recovery Tribunal Mumbai (DRT 3)

SARTHAK INDUSTRIES LIMITED

CIN: L99999MH1982PLC136834

Regd. Office: Room No. 4, Anna Bhuvan, 3rd Floor, 87C Devji Ratansi Marg, Dana Bunder, Mumbai, (Maharashtra) 400009, Contact No.: 022- 23486740, Fax: 022-23724718, Email: sarthakindustries@yahoo.in, website: www.sarthakindustries.con Extract of Un-Audited Standalone Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2023

		Quarter Ended			Half Yea	Year Ended	
Sr. No.	Particulars	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
NO.	(Refer Notes Below)	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1.	Total Income from Operations	872.79	780.16	1149.86	1652.95	2493.38	5827.58
2.	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional						
	and/or Extraordinary items)	36.26	3.43	3.41	39.69	8.77	103.43
3.	Net Profit/ (Loss) for the period before tax (after						
	Exceptional and/or Extraordinary items)	36.26	3.43	3.41	39.69	8.77	103.43
4.	· · · · · · · · · · · · · · · · · · ·						
	Exceptional and/or Extraordinary items)	27.50	2.43	1.63	29.93	5.68	75.90
5.							
	Profit/(Loss) for the period (after tax) and Other						
	Comprehensive Income (after tax)]	115.82	11.94	29.36	127.76	12.38	-68.25
6.	Equity share capital	929.18	929.18	696.89	929.18	696.89	929.18
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in						
	the Audited Balance Sheet of the previous year	_	-	-	-	-	2952.06
8.	1 3 1 3 1 3 1 3 1 3 1 3 1 3 1 3 1 3 1 3						
	and discontinuedoperations)-*						
	Basic:	0.30	0.03	0.02	0.32	0.06	0.82
	Diluted:	0.30	0.03	0.02	0.32	0.06	0.82

Notes: 1. The above results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their meeting held on November 09, 2023. 2. The statutory auditors of the company have carried out limited review of the financial results for the quarter and half year ended

September 30, 2023. 3. Previous period/year figures have been regrouped/recasted wherever necessary.

4. The above financial results are available on Company's website www.sarthakindustries.com and also on the website of BSE

Ajay Peshkai Whole-time Director DIN: 03094090

CONSOLIDATED

Date: 09.11.2023 Place: Indore

SAMYAK INTERNATIONAL LTD.

CIN: L67120MH1994PLC225907 Corporate Office: N-38 Saket Nagar Indore MP 452001 IN Ph.: +91-731-4218481

Regd. Office: 203-B, 2nd floor, A wing, Millionaire Heritage, SV Road, Nr Station, Andheri(w) B/H Andheri Market Mumbai MH 400058 IN $\textbf{Email:} \ \underline{samyakinternationalltd@gmail.com}, \ \textbf{Website:} \ \underline{https://samyakinternational.in}$ Extract of Un-Audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023

		CONSOLIDATED					
l	Particulars	(uarter Ende	ed	Half Yea	ar Ended	Year Ended
Sr. No.		30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
NO.	(Refer Notes Below)	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1.	Total Income from Operations	694.34	972.44	496.09	1666.78	2005.82	4429.71
2.	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional						
l	and/or Extraordinary items)	141.07	131.15	78.88	272.22	198.72	306.72
3.	Net Profit/ (Loss) for the period before tax (after						
l	Exceptional and/or Extraordinary items)	141.07	131.15	78.88	272.22	198.72	306.72
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax (after						
l	Exceptional and/or Extraordinary items)	141.07	131.15	78.43	272.22	198.02	302.54
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising						
l	Profit/(Loss) for the period (after tax) and Other						
l	Comprehensive Income (after tax)]	141.07	131.15	78.43	272.22	198.02	(104.24)
6.	Equity share capital	624.72	624.72	624.72	624.72	624.72	624.72
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in						
١.	the Audited Balance Sheet of the previous year				-	-	-
8.	Earnings per share (of Rs. 10/- each) (for continuing						
l	and discontinuedoperations)-*						l I
l	Basic:	2.26	2.10	1.26	4.36	3.17	(1.67)
	Diluted:	2.26	2.10	1.26	4.36	3.17	(1.67)
H				STAND	ALONE		
l	Doutloulous		Juarter Ende	-d	Half Yea	r Ended	Year Ended

Diluted:	2.26	2.10	1.26	4.36	3.17	(1.67)
			STAND	ALONE		
Particulars	C	uarter Ende	d	Half Yea	r Ended	Year Ended
	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
(Refer Notes Below)	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
Total Income from Operations	84.54	239.39	125.10	323.93	537.64	2068.3
	10.87	3.39	1.14	14.26	2.74	(42.62)
Net Profit after Tax	10.87	3.39	0.94	14.26	2.29	(43.37)
	Particulars (Refer Notes Below)	Particulars C 30.09.2023 (Refer Notes Below) Un-Audited	Particulars Quarter Ende 30.09.2023 30.06.2023 (Refer Notes Below) Un-Audited Un-A	Particulars Quarter Ended 30.09.2023 30.06.2023 30.09.2022	Particulars STANDALONE Quarter Ended Half Yea 30.09.2023 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 (Refer Notes Below) Un-Audited Un-Audited Un-Audited Un-Audited Un-Audited Un-Audited Total Income from Operations 84.54 239.39 125.10 323.93 Net Profit before Tax 10.87 3.39 1.14 14.26	Particulars STANDALONE Quarter Ended 30.09.2023 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2023 30.09.2022 30.09.2023 30.09.2022 May a colspan="5">40.09.2022 30.09.2023 30.09.2022 May a colspan="5">40.09.2022 May a colspan="5">May a colspan="5">40.

Notes: 1. The above results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Baard of Directors of the Company at their neeting held on 09.11.2023 and the statutory auditors of the Company have also carried out Limited Review of the Unaudited results for the guarter and half year ended on 30.09.2023.

The figures for the corresponding previous periods have been regrouped / reclassified wherever considered necessary to confirm to the figures for the corresponding previous periods have been regrouped / reclassified wherever considered necessary to confirm to the figures. resented in the current period.

The above financial results are available on Company's website https://samyakinternational.in/ and also on the website of BSE Limited
 The Company is engaged in only one segment i.e. Trading of Petroleum Products etc. Hence Segment Reporting is not applicable.

Sd/-Sunit Jain Managing Director DIN: 06924372

eClerx

eClerx Services Limited

CIN: L72200MH2000PLC125319

Regd. Office: Sonawala Building, 1st Floor, 29, Bank Street, Fort, Mumbai - 400 023

Phone: + 91 (22) 6614 8301, Fax: +91 (22) 6614 8655, Email: investor@eclerx.com, Website: www.eclerx.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023

		(Rupees i	n million, excep	t per share dat		
		Quarter ended				
Particulars	September 30, 2023	June 30, 2023	September 30, 2022	September 30 2023		
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)		
Total income from operations	7,217.78	6,844.77	6,502.94	14,062.55		
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,824.49	1,406.32	1,697.75	3,230.81		
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,824.49	1,406.32	1,697.75	3,230.81		
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,361.16	1,066.59	1,260.14	2,427.75		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,251.68	1,243.71	1,058.21	2,495.39		
Paid up equity share capital (Face value of Rs. 10 each, fully paid up)	481.98	482.18	496.51	481.98		
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year						
Earnings per share (EPS) (for continuing and discontinued operations)(of Rs. 10 each) (Not annualised)						
Basic	28.20	22.12	25.35	50.32		
Diluted	27.85	21.82	24.93	49.68		

Extract of Unudited Standalone Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023 Quarter ended Half Year ended							
September 30, 2023	June 30, 2023	September 30, 2022	September 30, 2023				
(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)				
5,088.34	4,951.79	4,647.68	10,040.13				
1,174.91	1,057.57	1,263.89	2,232.48				
865.69	797.98	939.02	1,663.67				
	September 30, 2023 (Unaudited) 5,088.34 1,174.91	September 30, 2023 June 30, 2023 (Unaudited) (Unaudited) 5,088.34 4,951.79 1,174.91 1,057.57	Quarter ended September 30, 2023 June 30, 2022 (Unaudited) (Unaudited) 5,088.34 4,951.79 4,647.68 1,174.91 1,057.57 1,263.89				

1 The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchanges websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.eclerx.com,

Kapil Jair

Place: Mumbai Date: November 10, 2023

(1) Basic: (in Rs.)

Managing Director & Group CEO

OLYMPIA INDUSTRIES LIMITED

CIN: L52100MH1987PLC045248

Regd Office: C-205, Synthofine Industrial Estate, Behind Virwani Industrial Estate, Goregaon (East), Mumbai - 400063 Tel: +91 22 42026868; Email: info@olympiaindustiesltd.com | Web: www.olympiaindustriesltd.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023

	AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023 (Rs. In Lakhs except EPS)									
٥		Qı	arter Ende	ed	Half Yea	r Ended	Year Ended			
Sr. No.	Particulars	30.09.2023	30-06-2023	30.09.2022	30.09.2023		31-03-2023			
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)			
1	Total Income from Operations	4,111.61	3,698.81	10,170.53	7,810.42	27,992.50	37,795.29			
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax,									
	Exceptional and/or Extraordinary items)	27.65	25.94	25.54	53.59	63.76	128.61			
3	Net Profit/(Loss) for the period before Tax,									
	(after Exceptional and/or Extraordinary items)	27.65	25.94	25.54	53.59	63.76	128.61			
4	Net Profit/(Loss) for the period after Tax,									
	(after Exceptional and/or Extraordinary items)	16.11	18.44	17.29	34.55	42.76	98.49			
5	Total Comprehensive Income for the period									
	[Comprising Profit/(Loss) for the period (after									
	tax) and Other Comprehensive Income]	25.64	27.87	26.85	53.51	61.77	139.04			
6	Equity Share Capital (Face value ₹ 10/- each)	602.36	602.36	602.36	602.36	602.36	602.36			
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as									
	shown in the Audited Balance Sheet of the									
	previous year						3,432.04			
8	Earnings per share (EPS)									
	(Face value : ₹ 10/- per share)									
	(1) Basic(Rs.)	0.27	0.31	0.29	0.57	0.71	1.64			
	(2) Diluted (Rs.)	0.27	0.31	0.29	0.57	0.71	1.64			
NI - 4 -										

The above is an extract of the detailed format of Linaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th Sentember 2023 filed with the Stock Exchanges under Regulations 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2023 is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and also on the Company's website (www.olympiaindustriesltd.com).

The above Unaudited Financial Results of the Company have been reviewed by the Audit Committee and subsequently approximately by the Board of Directors at their meeting held on November 09, 2023. For and on behalf of Board

For Olympia Industries Ltd Sd/ Navin Pansar

Chairman & Managing Director DIN: 00085711 Place : Mumbai Date : 09.11.2023

> **DEUTSCHE INVESTMENTS INDIA PRIVATE LIMITED** CIN: U65923MH2005PTC153486

Block B1, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400063

Tel: + 91(22) 7180 3783 / 85 / 86 /97, Fax: + 91 (22) 7180 3799 Extract of Financial Results for the quarter ended September 30, 2023 Currency: Indian Rupees in Million **Particulars** For the quarter ended uarter ende vear ended 30.09.2023 30.09.2022 31.03.2023 (Unaudited) (Audited) (Unaudited) Total Income from Operations 592.86 358.99 1,575.31 Net Profit/(Loss) for the period (before Tax. Exceptional and/or Extraordinary items) 118.86 22,92 136.25 3. Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 118.86 22,92 136.25 4. Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 86.18 17.19 98.72 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 83.83 17.31 96.76 6. Paid up Equity Share Capital 528.85 528.85 528.85 1.577.29 1.476.81 1,405,59 Reserves (excluding Revaluation Reserve) 7,195,80 7,195,80 8. Securities Premium Account 7,195,80 9. Net worth 9,016.94 8,949.07 8,850.74 15,414.50 10. Total Outstanding Debt 21,041.26 9,033.09 11. Debt Equity Ratio 0.98 2.26 1.69

Notes: 1 The above is an extract of the detailed format of quarterly /annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of LODR Regulations. The full format of the quarterly /annual financial results are available on the website of the Stock Exchange viz. www.nseindia.com and Company's website https://country.db.com/india/deutsche-investments-india/

12. Basic & Diluted Earnings Per Share

Place: Mumbai

Date: November 9, 2023

(of Rs. 10/- each) (for continuing operations)

For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures hav been made to the National Stock Exchange and can be accessed on the www.nseindia.com.

For Deutsche Investments India Private Limited Manu Sharma **Anjallee Paatil** Director DIN: 00643278 Director DIN: 09744923

0.33

1.87

1.63

 \bigvee

Regd. Office: Office No 3rd & 4th, 3rd Floor The Centrium, Village Kurla Kirol, Kurla (W), Mumbai 400070

CIN No.: L65990MH1983PLC031384 Tel.: 91 +22-22840019/22840029 Email: sterling.guarantv@gmail.com / website: sterling-guarantv.com UNAUDITAED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 30TH SEPT 2023

STERLING

SI.	PARTICULARS		STANDAL	ONE		(F	Rs. In Lacs
No.	PARTICULARS		Quarter E	nded	Half Yea	r Ended	Year Ende
		30-09-2023	30-06-2023	30-09-2022	30.09.2023	30.09.2022	31.03.202
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
	Revenue From Operations						
	Advisory Income	-	-	5.00	-	10.00	15.00
	Other Operating Income	-	-	-	-	-	-
1	Total Revenue from Operations	-	-	5.00	-	10.00	15.00
11	Other Income	-	-	-	-	-	0.58
Ш	Total Income (i+ii)	-	-	5.00	-	10.00	15.58
	Expenses:						
	Employee Benefit Expenses	-	0.42	1.29	0.42	2.19	4.60
	Depreciation, Amortization and						
	impairment	-	-	-	-	-	-
L	Other Expenses	1.40	1.14	1.60	2.53	2.79	6.95
IV	Total Expenses	1.40	1.56	2.89	2.95	4.98	11.55
V. [Profit / (Loss) before tax (III-IV)	(1.40)	(1.56)	2.11	(2.95)	5.02	4.04
VI.	Tax Expenses						
	Current Tax	-	-	-	-	-	0.54
	Deferred tax (Assets)/Liabilities	-	-	-	-	-	-
	Total Tax Expenses	-	-	-	-	-	0.54
VII.	Net Profit/(Loss) for the Period (V-VI)	-1.40	(1.56)	2.11	(2.95)	5.02	3.49
VIII [Other Comprehensive Income	-	-	-	-	-	
Ī	Total Comprehesive Income for						
L	the Period (VII+VIII)	-1.40	-1.56	2.11	(2.95)	5.02	3.49
Х	Paid up Share Capital	653.76	653.76	653.76	653.76	653.76	653.76
	(Face value Rs. 10/- per share)						
XI	Reserves & Surplus (Excluding						
	Revaluation Reserve) as per balance						
L	sheet of previous accounting year					-	
XII	Earning per share (EPS) (Face Value						
	of Rs. 10 each (Not Annualised)	(0.00)	(0.00)	0.00	(0.05)	0.00	0.05
	Basic/ Diluted in Rs.) (Not Annualised) Basic / Diluted in Rs.)	(0.02)	(0.02)	0.03	(0.05)	0.08	0.05

STERLING GUARANTY & FINANCE LIMITED MR. DHARMEN MEHTA

Place: Mumbai Date: 09th Nov. 2023



Whereas

punjab national bank Together for the better

CIRCLE SASTRA, MUMBAI WESTERN Pragati Tower, 3rd Floor, Plot No. C-9, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051 E-mail :- cs4444@pnb.co.in

Date: 09.11.2023

Place: Indore

Annexure -15 (Revised SI-10 B)

POSSESSION NOTICE

Punjab National Bank/ the Authorised Officer/s of the Punjab National Bank under the Securitisation and Reconstruction of Financial Assets &

Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under Section 13 read with the Security Interest (Enforcemen Rules, 2002, issued demand notice/s on the dates mentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount a entioned against each account within 60 days from the date of notice(s)/ date of receipt of the said notice(s). The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned ha

e property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) o Section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on 08.11,2023. The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ies and any dealing with the property/ies with the property with the property

S. No.	Name of the branch	Name of the Account	Name of The borrower (Owner of the property)	Description of the property mortgaged	Date of demand notice	notice	Amount outstanding as on the date of demand notice.(Rs.)	Name of the Authorised Officer/s
1	Borivali West	M/s Deist Industries Private Limited Directors- Mr. Dinesh D Shah, Mr. Dharamshi Khirabhai Khutia	Shah and Mr. Dharamshi Khirabhai Khutia	All that part and parcel of the property consisting Residential Flat No. 201-B, B Wing, Tulip CHS Ltd., Royal Complex, Eksar Road, Borivali (West). Mumbai-400 091		08.11.2023	3,26,75,738.00	Mr. Sunil Kumar, CM

The borrower's /guarantor's /mortgagor's attention is invited to provisions of subsection (8) of section 13 of the Act in respect of time available to redeem the secured assets

Date: 10.11.2023 Place : Mumbai

and Mrs. Javshree

Authorised Officer Punjab National Bank

SERVICES LIMITED

Regd. Off.: 611, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai - 400 021 Phone No.: 022-22851303 Fax: 022-22823177 E-mail: investor@imecservices.in Website: www.imecservices.in CIN - L74110MH1987PLC142326

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023

(Rs. in Lacs) STANDALONE CONSOLIDATED Quarter Ended Half Year Ended Year Ended Quarter Ended Half Year Ended Year Ende 30.09.2023 30.06.2023 30.09.2022 30.09.2023 30.09.2022 31.03.2023 30.06.2023 30.09.2022 30.09.2023 30.09.2022 31.03.2023 30.09.2023 Jnaudited Audited Unaudited Unaudited Unaudited Audited 101.52 74.60 304.92 698.22 581.82 863.39 1.937.92 4.354.89 153.27 254.79 852.61 1.280.04 Total revenue from operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items) (47.17 (62.16)(92.64) (109.33)(102.82)(216.99)(211.02)(279.91)(428.01 (455.64 (417.25)Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items) (62.16)(92.64) (109.33)(102.82)6.44 (224.87)(218.12)(289.03)(442.99)(472.84) (454.52)Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional items) (472.84) (454.54)(47.17)(62.16)(92.64)(109.33)(102.82)6.42 (224.87)(218.12)(289.03)(442.99) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (47.17)(62.16)(92.64)(109.33)(102.82)6.49 (224.87)(218.12)(289.03)(442.99)(472.84) (450.15)Equity Share Capital 190.00 190.00 5.001.28 190.00 5.001.28 5.001.28 190.00 190.00 5.001.28 190.00 5.001.28 5,001.28 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited 4,840.69 (35,782.27) Balance Sheet of the previous year "Earnings Per Share (of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations) (2.48)0.01 (11.84)(11.48)(0.58)(23.32 (0.95)(0.91

(2) Diluted: (in Rs.) (5.75)Notes: 1. The above Financial Results of the Company were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on November 09, 2023. The results for the Quarter and Half Year ended September 30,

(0.19)

(0.19)

2023 have been limited reviewed by Statutory Auditors of the Company 2. The above is an extract of the detailed format of Quarterly/Half Yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the

(2.48)

(3.27)

(3.27)

Quarterly/Half Yearly Financial Results is available on the Stock Exchange website. viz. www.bseindia.com. The same is also available on the Company's website viz.www.imecservices.in For IMEC Services Limited Rajesh Soni Place: Indore Date: November 09,2023 Directo

(0.21)

(0.21)

0.01

(11.84)

(11.48)

(0.58)

(23.32)

(5.75)

DIN: 00574384

(0.95)

(0.91)

TOKYO FINANCE LIMITED FF.: Plot No. 363/1(1,2,3), Shree Ganesh Industrial Estate, Kachigam Road, Daman, and Diu – 396210 CIN: : L659/30D1994PLC009783 Website: www.tokyofinance.in TEL: + 91 22-61453300 / FAX: + 91 22-66914499 Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2023 REG. OFF.: Plot No. 363/1(1.

Extract of Standardie Unaudited Financial Results for the Quart	anu nan rea	i ended som sep	terriber, 2023
			(Rs. In lacs)
Particulars	Quarter Ended 30.09.2023 Unaudited	Half Year Ended 30.09.2023 Unaudited	Corresponding 3 months Ended 30.09.2022 Unaudited
Total income from operations	20.45	38.91	17.58
Net Profit/(Loss) (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	7.35	95.35	5.27
Net Profit/(Loss) before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	7.35	95.35	5.27
Net Profit/(Loss) after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	7.35	81.39	6.14
Total Comprehensive Income/(loss) (Comprising Profit/(Loss)			
for the period (after tax) and other comprehensive income after Tax)	7.61	81.92	5.70
Equity Share Capital (FV of Rs. 10/- per share)	694.25	694.25	694.25
Earnings Per Share (After extraordinary items)			
Basic :	0.11	1.17	(0.08)
Diluted :	0.11	1.17	(80.0)

ote: 1.The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on Wednesday, 8th November, 2023. The results have been subjected to limited review by the Statutory Auditors of th ompany. 2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges un egulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarte financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and at the website of the Compa

Managing Director DIN : 0000723 Place: Mumbai Date: 08.11.2023

जाहिर नोटीस

याद्वारे जाहिर नोटीस देण्यात येते की, माथेरान, ता. कर्जत, जि. रायगड येथील खालील भाडेपट्टयाने प्रदान करणेंत आलेल्या शासकीय भूखंडाबाबत वारसनोंद /नृतनीकरण /हस्तांतरण याकरीता श्रीम. परवीन परवेझ जिल्ला रा. सेसिल हॉटेल, चिनॉय मार्ग, माथेरान, ता. कर्जत, जि. रायगड, यांनी या कार्यालयात अर्ज दाखल केलेला आहे.

	मुखडाचा तपाशल										
गावाचे नाव व तालुका	भूखंड क्रमांक	सिटीएस क्रमांक	क्षेत्र	सध्याच्या पट्टेदाराचे नांव	मुदत संपण्याची दिनांक						
मौजे माथेरान ता. कर्जत	माथेरान भुखंड क्र. ४०	२६	१७८०६.२ ची. मी.	रूसी सोराब इराणी व परवीन पी. जिल्ला	३०/०४/२०२१						

याअनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, वरील भूखंडाबाबत वारसनोंद/नृतनीकरण/हस्तांतरण इ. बाबत कोणाचीही हरकत असल्यास, सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून पंधरा दिवसांत अशी हरकत अधिक्षक माथेरान, ता. कर्जत, जि. रायगड यांजकडे आवश्यक कागदपत्रे / पुरावे यांसह लेखी स्वरूपात सादर करणेंत यावी. मुदतीत आलेल्या हरकती विचारात घेणेत येतील, याची नोंद घ्यावी.

अधिक्षक माथेरान

ता. कर्जत. जि. रायगड

Particulars

Net Profit/(Loss) for the period (before Tax,

Net Profit/(Loss) for the period before Tax,

(after Exceptional and/or Extraordinary items

(after Exceptional and/or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period

[Comprising Profit/(Loss) for the period (after

Equity Share Capital (Face value ₹ 10/- each)

Reserves (excluding Revaluation Reserve) as

shown in the Audited Balance Sheet of the

Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit/(Loss) for the period after Tax,

tax) and Other Comprehensive Incomel

Total Income from Operations

स्थळ : माथेरान ता. कर्जत दिनांक: ०९/११/२०२३

NOTICE

Mr. Augustine Carvalho, a member of Dabul Golden Jubilee Co Operative Housing Society Limited , having address at 2nd, Burrows Cross Lane, Thakurdwar, Mumbai - 400002, and holding flat no Flat A 1/2, in the building of the Society, died on 25th Feb 2023.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/propert of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society, shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society, and as provided by the Maharashtra Co operative Societies Act, 1960. For and on behalf of

30.09.2023 | 30-06-2023 | 30.09.2022 | 30.09.2023 | 30.09.2022 | 31-03-2023

(Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited)

7.810.42

53.59

53.59

34.55

53.51

602.36

0.57

0.57

10.170.53

25.54

25.54

17.29

26.85

602.36

0.29

0.29

Dabul Golden Jubilee Co - Operative Place: Mumbai **Housing Society Limited** Date: 10.11.2023

OLYMPIA INDUSTRIES LIMITED

CIN: L52100MH1987PLC045248

Regd Office: C-205, Synthofine Industrial Estate, Behind Virwani Industrial Estate, Goregaon (East), Mumbai - 400063

Tel: +91 22 42026868; Email: info@olympiaindustiesltd.com | Web: www.olympiaindustriesltd.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023

4.111.61

27.65

27.65

16.11

25.64

602.36

0.27

Quarter Ended

3.698.81

25.94

25.94

18.44

27.87

602.36

0.31

0.31

१०३ ३१५३८७३००४२३५० अभिजित तोडकर

Hon. Secretary

37.795.29

128.61

128.61

98.49

139.04

602.36

3,432.04

1.64

1.64

(Rs. In Lakhs except EPS)

Half Year Ended Year Ended

27.992.50

63.76

63.76

42.76

61.77

602.36

0.71

0.71

For and on behalf of Board

Navin Pansari

49.24

ठिकाण: मंबर्ड

१६६

१७९

१८०

929

969

१८३

828

924

920

338

990

१९१

365

१९३

888

994

१९६

288

१९९

90.7

8.44

१४.५५

दिनांक : ०७.११.२०२३

४५६४८१६००००३६२ प्राजक्ता बिसुरे

४५६६८७३०००६१९३ दिपक करमाळे

३३६१८७३००२७२६२ आदित्य साळुंके

३३६१८७३००२६९२१ यशवंत सिंग

३३६१८७३००२७२४६ आदित्य साळुंके

३०४२८७३००१५१५२ । अल्मास जहांगीर शेख

४५६४८७३००१०८२२

४५६६८७३०००६१६७

४५६६८७३०००६१३१

४५६६८७३०००६१७०

४५६६८७३०००६११५

३३६१८७३००२७१५७

३३६१८७३००२७१६०

30872680000490

३०४२८७३००१५१२६

१३४१०००४७८१६०६

३०३९८७३००१३०३२

३०३९८७३००१२९५७

30392980009884

३०३९८७३००१२३५८

३०३९८७४०००१५९९

३०३९८७४०००१६००

३०३९८७४०००१४३२

३०३९८७४०००१६२३ परशुराम करंबेळे

२०२ ३३२५८७३००१२००८ मालती सचिन माटे

३०३९८७४०००१४१९ बाबू माने

For Olympia Industries Ltd

Chairman & Managing Director DIN: 00085711

publication of this notice

Date: 10/11/2023

consideration to the Apartment Owner,

पेगासस ॲसेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ू ५५-५६, ५ वा मजला, फ्री प्रेस हाऊस, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१,

कब्जा सूचना

नियम ८(१)(स्थावर मिळकतीकरिता)

PUBLIC NOTICE

Revankar, 2. Shri. Yashwant Keshav Revankar & Smt. Jyothi Yashwan

Revankar, having address at are negotiating with the Apartment Owner Mr Vijay Vishwanath Satpute to acquire purchase rights, title, interests and

Tal & Dist - Thane (hereinafter referred to as "the said Apartment/ Premises")

due to lack of knowledge the Allotment Letter & Possession Letter pertaining

to the said Apartment are laminated. Further we are intending to avail loar

and/or we are intend create a charge viz. housing loan or otherwise on the basis of above mentioned laminated original title deeds from State Bank of

India, RACPC Panvel Branch Code -21117, on the said Apartment to pay

same should be lodged us at our above mentioned address an also with the

above mentioned stated branch of State Bank of India, within 15 days from

In case any party has any claim towards the said relevant property, the

efits in an Anartment No. F-4/1-2 Sec. 4 Sannada, Navi Mumhai 400705

The notice is hereby given to the public that We 1. Mrs. Smitha Santosh

ज्याअर्थी, **पेगासस ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि. (पेगासस)** च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट) च्या कलम १३(१२) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या रूल ३ अन्वये दिनांक २९/०९/२०२१ रोजीची मागणी सूचना जारी करून कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार मे. कार्गो केअर इंटरनॅशनल, श्री. यतीश दयानंद पुथरण आणि श्री. मोहन कमार कृष्णा कथा यांना सचनेत नमद करण्यात आलेल्या १०/०९/२०२१ रोजी अनसार रक्कम रु. १.८५.३३.८१७.२७/- (रुपये एक कोटी पंच्याऐंशी लाख तेहेतीस हजार आठशे सतर आणि सत्तावीस पैसे मात्र) यासह दिनांक ११/०९/२०२१ रोजीपासून त्यावरील उपार्जित सांपार्श्विक दराने पुढील न्याज आणि परिन्यय, प्रभार आणि खर्च या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्य तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

त्यानंतर, सदर कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदारांचे थकबाकी यासह त्याअंतर्गत येणारे तारण हितसंबंध जे पेगासस ॲसेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि., जे सरफैसी ॲक्टच्या तरतुदीन्वये दिनांक ३१/०३/२०२१ रोजीच्या अभिहस्तांकन कराराद्वारे पेगासस ग्रुप थर्टी नाईन ट्रस्ट-१(पेगासस) यांचे ट्रस्टी म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत असन त्यांच्या नावे अभिहस्तांकित केले.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने. सन्माननीय मख्य महानगर दंडाधिकारी. ठाणे समक्ष सरफैसी ॲक्टच्या कलम १४ अन्वये अर्ज दाखल केला. पुढे २४/०५/२०२३ दिनांकीत आदेशाद्वारे सीजेएम यांनी नेमलेले कोर्ट कामिशनर यांना खालील उल्लेखित मालमत्तेचा प्रत्यक्ष कब्जा घेण्याचे आदेश दिले आणि **पेगासस ॲसेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि. (पेगासस)** च्या प्राधिकृत अधिकारी यांना सुपूर्त केला. वरील निर्देशाच्या अनुपालनात खाली नमूद मिळकतीच्या ताबा घेतला आणि सदर ०७/११/२०२३ रोजी पेगासस प्राधिकत अधिकारीकडे सपर्द केला.

सदर अनुसरून रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार असमर्थ ठरल्याने. यादारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येते की, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०७/११/२०२३ रोजी घेतला. विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, उत्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा पेगाससच्य १०/१०/२०१९ रोजी अनुसार रक्कम रु. १,८५,३३,८१७.२७/- (रुपये एक कोटी पंच्याऐंशी लाख तेहेतीस हजार आठशे सतरा आणि सत्तावीस पैसे मात्र) अधिक दिनांक ११/०९/२०२१ रोजीपासन सांपार्श्विक दराने त्यावरील प्रयोज्य व्याज एकत्रित सह त्यावरील उपार्जित परिव्यय, प्रभार आणि

तारण मत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम ॲक्टच्या १३ चे पोट-कलम (८) च्या

स्थावर मिळकतीचे वर्णन

युनिट क्र. ४०१, ४था मजला, ए विंग, मोज. १८२५ चौ. फू. चर्टई क्षेत्र, एव्हरेस्ट - निवारा, प्लॉट क्र

9.09

30.64

8.89

90.4

9.94

24.4

30.9

4.34

8.93

29.09

93.7

49.0

3.59

६६.६८

३१.५

१४.१७

4.030

82.3

28.8

3.90

33.8

२७.१५

24.02

4.6

पेगामम ॲमेटम रिकन्स्टक्शन पायव्हेट लिमिटेड पेगासस ग्रप थर्टी नाईन टस्ट-१

खर्च या रकमेच्या भाराअधीन राहील.

तरतुदी अन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

विष्णू कदम

समोर, तुळींज रोड, नालासोपारा, मुंबई, महाराष्ट्र-४०१२०९

जना स्मॉल फायनान्स बँक लि.. तळमजला, पतंजली कॉम्प्लेक्स, मिळकतीचे सर्व्हे क ४९/२/बी, लातूर बार्शी रोड, लातूर, महाराष्ट्र-४१३५१२

विनोद दासुड

विनोद चिंचक

तकाराम हल्लाले

विनोद चिंचक

सीताराम मोर्थे

सीताराम मोर्ये

रोहित खराडे

लक्ष्मी जैस्वाल

महादेव घनकृटक

आरती दीपक कदम

जना स्मॉल फायनान्स बँक लि.. दकान क. १. २ आणि ३. श्री गोविंद अपार्टमेंट. बीएमसी

शाळेजवळ, दत्तपाँडा रोड, बोरिवली पूर्व मुंबई-४०००६६.

जना स्मॉल फायनान्स बँक लि., दुकान क्र. ५ ते ८, १ला मजला, एमटीएनएल रोड, जुना पनवोल, नवी मुंबई-४१०२०६.

वैशाक गडकरी

जय पटेल

मृत्युंजय झा

जना स्मॉल फायनान्स बँक लि., तळमजला, सावित्री अपार्टमेंट, वारजे माळवाडी,

पुणे, महाराष्ट्र-४११०४१

जना स्मॉल फायनान्स बँक लि., क्र. ०४, खालचा तळमजला, मोदी प्लाझा, पुणे सातारा रोड,

प्लॉट क्र. ४०८/०३, गुलटेकडी, पुणे, महाराष्ट्र-४११०३७.

डी-३, टी.टी.सी. इंडस्टियल एरिया, एमआयडीसी तुर्भे, एव्हरेडी फॅक्टरीजवळ, नवी मुंबई - ४०० ७०५ प्राधिकृत अधिकारी

चे ट्रस्टीच्या क्षमतेत कार्यरत

नवी मुंबई को-ऑप बँक लिमिटेड

रजि. क्र. टीएनओ/(टीएनओ/बीएनके/(0)/३०१/९७-९८/९८. **मुख्य कार्यालय**ः टी-२९ ते टी-४६ १ ला मजला, अंडीशनल शाप कम गोडाऊन कॉम्पलेक्स, दाणा बाजार-२, फेज-२, प्लॉट क्र ७, सेक्टर-१९बी,

एपिएमसी बाज्ञी, नवी मुंबई - ४००७०३ **वेबसाईट** : www.navimumbaibank.com, **ई-मेल आयडी** : loan@navimumbaibank.com जाहीर लिलाव विक्री सुचना

(जाहीर लिलावाने विक्रीसाती निविदा मागवणारी सुचना) सर्वसाधारण आम जनतेस आणि विशेषतः कर्जदार **डॉ. राज केतन अनंत आणि जामीनदार** यांना या द्वारे सुचना देण्यात येते की, बँकेकडे गहाण असलेल्या खालील नमुद मालमत्तेचा तावा बॅकेकडे देणेबाबतचा आदेश मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांनी दि.२२.११.२०१८ रोजी दिलेला होता. सदर आदेशान्वे मंडळ अधिकारी ठाकुर्ली, जि ठाणे यांनी दि.९५.०३.२०१९ रोजी मालमत्तेचा ताबा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ आणि नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये वसुली अधिकारी, नवी मुंबई को ऑप बँक लि. यांच्याकडे दिलेला आहे. सदर मालमत्ता तारण असलेल्या कर्ज खात्याची दि. ३१.१०.२०२३ रोजी येणे व्याज अशी एकुण रक्कम ह.१,५६,२०,९५६.०० इतकी आहे. अधिक यापुढे आकारणी केलेले व्याज व वसुली खर्च इत्यादीच्या वसुली करिता सार्वजिनक जाहिर लिलावाद्वारे तारण मालमत्तेची विक्री **"जशी आहे जेथे आहे आणि जी आहे"** या अटीवर करण्यात येईल. सदर मालमतेचा जाहीर लिलाव दि.१२/१२/२०२३ रोजी दुपारी ठिक ३.०० वाजता नवी सुंबई को ऑप बॅक लि., मुख्य कार्यालयात शॉप क्र-टी-२९ ते टी-३३ व टी-४० ते टी-४६, पहिला माळा, दाना मार्केट, ए. पी. एम. सी, सेक्टर-१९ बी, वाशी, नवी मुंबई ४००७०३ येथे करण्यात येईल. जाहीर लिलावाच्या तारखे पर्यंत जर कर्जदार आणि जामिनदार यांनी संपुर्ण कर्ज रकमेची परतफेड न केल्यास, लिलावाची हीच सुचना कर्जदार आणि जामिनदार यांच्यासाठी सुध्दा असेल. सदर लिलाव दि. १२/१२/२०२३ रोजी दुपारी ठिक ३.०० वाजता बँकेच्या वरील नमुद पत्यावर करण्यात येणार आहे

स्थावर मालमत्तेचे वर्णन व आरक्षित मुल्य				
9.		पलॅंट क्र. २०८, लक्ष्मी दर्शन को. ऑप. हौ. सो. लि., अक्षय हॉस्पीटलच्या समोर, श्रीखंडेवाडी, मानपाडा क्रॉस रोड, डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे - ४२१ २०१. बिल्टअप एरिया - ५७५ चौ.फूट		
_		रा.४१,२८,०००.०० (अक्षरी रुपये एक्केचाळीस लाख अञ्चावीस हनार मात्र)		
₹.	आराबत मुल्प ज्याच्या खाला मालमता विक्रा हाणार नाहा	रा.४७,१८,०००.०० (अनरा रापच एक्कवाळास लाख अश्ववास हजार मात्र)		
₹.	इसारा रक्कम	रु.२५,०००.०० (अक्षरी रुपये पंचवीस हजार मात्र)		
अटी व शर्ती :-				
9. f	लेलावाची छापील निविदा फॉर्म नवी बँकेच्या वरील नमद पत्यावर	रू.५००/- चा रोख भरणा करून दि.१०.११. २०२३ ते दि.११.१२. २०२३ पर्यंत सकाळी १०.००		


वा ते संध्याकाळी ५.०० वा, पर्यंत मिळेल. संपर्ण भरलेल्या मोहरबंद निविदा अनामत रक्कम रू. २५.०००/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार फक्त) रोखीने अथवा डीडी, पे-ऑर्डर स्वरूपात दि. १२/१२/२०२३ रोजी दुपारी १.०० वा. पर्यंत मे. वसूली अधिकारी यांच्याकडे सादर कराव्यात. . इच्छूक निविदाकारांना दि.१५/११/२०२३ ते ११/१२/२०२३ रोजी सकाळी १०.०० ते दूपारी ३.०० वाजताच्या दरम्यान लिलाव करावयाच्या मालमत्तेचे निरक्षण

- करता येईल ३. आरक्षित मुल्या पेक्षा कमी रकमेच्या निविदा विचारात घेतल्या जाणार नाहीत. ४. मे. वसूली अधिकारी, द्वारा नवी मुंबई को ऑप बँक लि. यांना कोणतीही निवदा किंवा सर्व निविदा स्विकारण्याचा किंवा फेटाळण्याचा संपुर्ण अधिकार आहे. तसेच लिलाव
- पुढे ढकलण्याचा किंवा रद्द करण्याचा देखिल संपूर्ण अधिकार आहे.
- मे. वसुली अधिकारी यांच्या द्वारे हजर निविदाकारांच्या उपस्थित मोहरबंद निविदा उघडण्यात येतील. ,. निविदा उघडल्यानंतर मे. वसुली अधिकारी यांच्या निर्णयानुसार लिलावाच्या तारखेला इच्छुक किंमत वाढविण्याची संधी देण्यात येईल.
- . यशस्वी बोलीदारांना कायदा आणि प्राप्तीकर कायद्यानुसार सांविधिक देणी/कर/आकार/मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क इत्यादीसारखी देय असलेली रक्कम खरेदीदाराने स्वतः भरावयाची आहे.
- . यशस्वी बोलीदाराने बोली रक्कमेच्या १५% रक्कम ताबडतोब वसुली अधिकाऱ्याकडे अनामत म्हणून भरणा उर्वरीत शिल्लक रक्कम लिलाव तारखे पासुन १ महिन्याच्य आत वसुली अधिकाऱ्याकडे भरणा करावी लागेल, जर वेळेत शिल्लक रक्कमेचा भरणा न केल्यास इसारा रक्कम जप्त करण्यात येईल आणि उपरोक्त मालमत्ता फे लिलावात काढली जाईल.

ठिकाण : नवी मुंबई. दिनांक : १०.११.२०२३

तपशिलाकरिता www.janabank.com व येथे भेट द्या.

७ ३१५६८७३०००२८०३ दिलीप तायडे



वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये)

४६ ३०६९८७३

83.88

६६

६७

६८

६९

90

७१

८५

८६

60

22

९० ४७५९८७३०००८८८१

९१ ४७५९८७३०००८८१६

83.3 ३१.१७८

26.234

२३.१

90.7

88.68

90.9

90.0

98.9

८२ ४५७७८७४००००४११ शादाब खान

जना

४५ ३०६९८७३००३९४९४ जना स्माल फायनान्स बॅक

(शेड्युल्ड कमर्शियल बँक)

सोने दागिन्यांच्या लिलावाकरिता जाहीर सूचना

मख्यालय : दि फेअरवे. तळ आणि पहिला मजला सर्व्हें क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी, डोमलूर लगत, कोरामंगला इनर रिंग रोड, ईजीएल बिझनेस पार्कच्या पुढे चल्लाघट्टा, बंगलुरू - ५६००७१

खालील नमूद कर्जदारांनी विविध स्मरणपत्रे पाठवून ही विहित वेळेत कर्ज चुकते करण्यास आणि सोने दागिणे विमोचित करण्यास कसर केलेली आहे. सोने दागिणे हे खालील सचीतील कर्जदारांनी सदर कर्ज खात्यामध्ये तारण ठेवले आहेत. ते १५.११.२०२३ रोजी स. १०.३० वा. आमच्या शाखा परिसरात जाहीर/ऑनलाईन/ खाजगी लिलावाने विकण्यात येणार आहेत. सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तिंना शाखेत संपर्क करण्याची विनंती करण्यात येत आहे. बँकेने कोणतेही कारण न देता कोणतीही बोली स्वीकारणे किंवा नाकारण्याचा हक्क राखून ठेवला आहे. कृपया नोंद घ्यावी की लिलाव त्या दिवशी पूर्ण न होऊ शकल्यास तो त्याच अटी आणि शतींवर त्यानंतरच्या दिवशी सुरू राहील. ग्राहक मयत असल्यास लिलावाशी संबंधित सर्व अटी या नामनिर्देशित/कायदेशीर वारसांना लागू राहतील. कर्जदारांना लिलावाच्या तारखेपर्यंत अनुषंगिक खर्च आणि तारखेपर्यंत व्याज चुकते करण्यासाठी याद्वारे सूचित करण्यात येत आहे, कसूर केल्यास तारण सोने दागिण्याची विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसूल करण्यात येईल. कोणतीही चौकशी आणि अटी आणि शर्तीकरिता शाखेत संपर्क करावा. शाखेच्या पत्त्याच्य

अ. क्र.	कर्ज खाते क्र.	कर्जदार/ सह-कर्जदारांचे नाव	तारण सोन्याच्या दागिण्यांचे ढोबळ वजन		
3	४५७६८७३००१३९१४	ज्ञानोबा कुछूरकर	३३.७५		
5	४५७६८७३००१३६७३	लक्ष्मी सोनुने	80.38		
Э	४५७६८७३००१३९२७	ज्ञानोबा कुल्लूरकर	६. ९१		
8	४५७६८७४००००९८४	गायत्री गायकवाड	१५.११		
ષ	४५७६८७४००००९९७	गायत्री गायकवाड	१४.४८		
Ę	४५७६८७३००१३८९०	श्रीकांत कोकाटे	ε.? ३		
जना स्मॉल फायनान्स बँक लि., अप्सरा बिल्डिंग, शॉप क्र. १०, ११ आणि १०४, अरेंजा कॉर्नर समोर, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई-४००७०३.					

जना		तळमजला, प्लॉट क्र. ३, शिल्पा टॉवर्स, गोरक्षण	रोड, तुकाराम
	चौक,	मलकापूर रोड, अकोला-४४०१०४.	
۷	३०७०८७३००३४३७५	प्रसाद जगताप	१६.८
9	<i>\$9\$</i> 8\$00\$85080\$	शाकिब शेख	79.3
१०	३०७०८७३००३४०३०	रितेश राजपूत	€.३
??	35585005850805	धर्मेंद्र जाधव	४१.५
जना	स्मॉल फायनान्स बँक लि.,	, दुकान क्र. ११, १२ आणि १३, कांकरिया प्लाझा	, लालटाकी,
		अहमदनगर-४१४००१.	
85	३२२०८१६०००१२९६	प्रतिभा गोगे	२४.५७

जना स्मॉल फायनान्स बँक लि., दुकान क्र. ११, १२ आणि १३, कांकरिया प्लाझा, लालटाकी,						
		अहमदनगर-४१४००१.				
85	३२२०८१६०००१२९६	प्रतिभा गोगे	२४.५७			
\$3	१३ ३२२०८७३००२३५९२ कृष्णकांत बिरादार २३.३					
१४ ३२२०८७३००२२६९१ बिरादार गिन्यानुबाई ५०.३३						
१५	३२२०८१६०००१३०७	लक्ष्मण कुंडगीर	१३.७२			
१६	३२२०८७३००२३६२६	श्रद्धानंद स्वामी	8.83			
१७	३२२०८१६०००१३१०	लक्ष्मण कुंडगीर	४५.४१			
१८	३२२०८७३००२३५५०	मोईज मोमीन	3.73			
जना	स्मॉल फायनान्स बँक लि.,	, १ला मजला, घर क्र. ३-२-४८७, प्लॉट क्र. ३५	, सागर हॉटेल			
	पावलीवार कॉम्प्लेक्स र	प्रमोर, रेड्डी कॉलनी, निदेबन, लातूर, उदगीर-४१३	५१७.			
१९	३१८५८७३००२८५१३	रुक्रय्या मुलाणी	٤.९			
२०	३१८५८७४०००००५६	रितेश माने	37.87			
ज	ना स्मॉल फायनान्स बँक लि	न., १ला मजला, कार्यालय क्र. १०१, सिद्धिविनाय	रक हाऊस,			
	सांगली-	-मिरज रोड, सांगली-४१६४१६, भारत.				
२१	४७५५८७३०००९७१२	सय्यद अली	९.५			
22	४७५५८७३०००९८२४	गोवर्धन पेंढारकर	४.६			
23	४७५५८७३०००९६५९	शारदाबाई श्रीवास्तव	۶.۶			
जना स्मॉल फायनान्स बँक लि., एस के टॉवर, नेल्सन स्क्लेअर, चिंदवाडा रोड, ॲक्सिस बँकेच्या पुढे, बेहरामजी टाऊन नागपूर-४४००१३.						

कृपाली पाटील

हमीदखान पठाण

कृपाली पाटील

निलेश भोईर

मुकेश पाटील

सुविधा म्हात्रे

8436696000939

११५०१००६७२८६३४

४६३८८७४०००११७८

४६३८८१६००००६९२

४६३८८१६००००६५३

४६३८८७४०००११२६

४६३८८१६००००७१६

४६३८८१६००००६८२

२६

25

28

38

37

33	४६३८८७४०००१२०२	संगीता जैन	46.7		
38	४६३८८७४०००११६५	मीत जैन	٥.٧		
३५	४६३८८१६०००७७३	सुविधा म्हात्रे	२५.४५		
38	४६३८८७४०००११९१	संगीता जैन	88.9		
जन	जुना मार्गेल फायुनाच्य हुँक लि. टकान के १ आणि २ कल्टीप नगर प्रशांत निवास समोर				

माहीम रोड, पालघर (पश्चिम), पालघर-४०१४०४.

30	37362030072378	सुवणा महाल	१५			
जना स्मॉल फायनान्स बँक लि., डेटामॅटिक्स नॉलेज सेंटर, सुयोजित कमर्शियल कॉम्प्लेक्स,						
तळमजला, एसटी-१, मुंबई आग्रा हायवो, मुंबई नाका, नाशिक-४२२००९.						
36	११६११००६७ऽऽ४६६	जाविद जिलानी बेग	3.93			
39	११४११००६७८८४६६	शेषकर्ण पठाडे	१०.२३			
जना स्मॉल फायनान्स बँक लि., १ला मजला, भाग्य नगर, बाबा पेट्रोल पंपाजवळ,						

औरगाबाद-४३१००१.						
४० ३३९८८७४००००२११ सुशांत जाधव						
	जना स्मॉल फायनान्स बँक लि., १ला मजला ए विंग, गणेश नगर, गणेश मंदिराची उंची, व्हाइनयार्ड वर्कर्स चर्चजवळ, ॲक्सिस बँकेच्या वर, पहिला मजला, दापोडी, पुणे-४१११०१२					
४१	३०६९८१६०००२१३२	अमर पवार	१९.६४			
85	३०६९८७३००४१६११	दत्तात्रेय सिंदलकर	७.५८			
83	३०६९८७३००४१२६८	गीताश्री पांचाळ	६.२१			
४४	३०६९८१६०००२२३४	अशोक शिंदे	98.66			

(2) Diluted (Rs.) 0.27 The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2023 filed with the Stock Exchanges under Regulations 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2023 is available on $the Stock \, Exchange \, website \, (www.bseindia.com) \, and \, also \, on \, the \, Company's \, website \, (www.olympiaindustries ltd.com). \, and \, also \, on \, the \, Company's \, website \, (www.olympiaindustries ltd.com). \, and \, also \, on \, the \, Company's \, website \, (www.olympiaindustries ltd.com). \, and \, also \, on \, the \, Company's \, website \, (www.olympiaindustries ltd.com). \, and \, also \, on \, the \, Company's \, website \, (www.olympiaindustries ltd.com). \, and \, also \, on \, the \, Company's \, website \, (www.olympiaindustries ltd.com). \, and \, also \, on \, the \, Company's \, website \, (www.olympiaindustries ltd.com). \, and \, also \, on \, the \, Company's \, website \, (www.olympiaindustries ltd.com). \, and \, also \, on \, the \, Company's \, website \, (www.olympiaindustries ltd.com). \, and \, also \, on \, the \, Company's \, website \, (www.olympiaindustries ltd.com). \, and \, also \, on \, the \, Company's \, website \, (www.olympiaindustries ltd.com). \, and \, also \, on \, the \, Company's \, website \, (www.olympiaindustries ltd.com). \, and \, also \, on \, the \, Company's \, website \, (www.olympiaindustries ltd.com). \, and \, also \, on \, the \, Company's \, website \, (www.olympiaindustries ltd.com). \, and \, also \, on \, the \, Company's \, website \, (www.olympiaindustries ltd.com). \, and \, also \, on \, the \, Company's \, website \, (www.olympiaindustries ltd.com). \, and \, also \, on \, the \, Company's \, website \, (www.olympiaindustries ltd.com). \, and \, also \, on \, the \, Company's \, website \, (www.olympiaindustries ltd.com). \, and \, also \, on \, the \, Company's \, website \, (www.olympiaindustries ltd.com). \, and \, also \, on \, the \, Company's \, website \, (www.olympiaindustries ltd.com). \, and \, also \, on \, the \, Company's \, website \, (www.olympiaindustries ltd.com). \, and \, also \, on \, the \, Company's \, website \, (www.olympiaindustries ltd.com). \, and \, also \, on \, the \, Company's \, website \, (www.olympiaindustries ltd.com). \, and \, (www.olympiaindustries ltd.com).$ The above Unaudited Financial Results of the Company have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their meeting held on November 09, 2023.

Place: Mumbai

रंजनाबाई दंतराव

previous year

1) Basic(Rs.)

Earnings per share (EPS)

(Face value : ₹ 10/- per share)

४६	३०६९८७३००४१४७२	बालाजी घुटे	8.933	१०४	३१५३८१६०००१२५७	कृष्णात पाटील	१२.५
४७	३०६९८७३००४१६०१	केदारलिंग साखरे	३.५३९	१०५	३१५३८१६००००९५५	सुनील पाटील	६४.१
जन	ग स्मॉल फायनान्स बँक लि.	, १ला मजला, ''मौलिक संकुल कॉम्प्लेक्स'',	आर-१९५ए,	१०६	३१५३८७३००४२३०८	विनायक वाघापुरे	8.33
औसा रोड, आयसीआयसीआय बँक समोर, लातूर-४१३५३१.				909	३१५३८१६००००९४२	लौकिक बडके	६५
	३३३९८७३००१६१८५	सायराबानो शाह शेख	१८.४१	जन		, दवेरी बिल्डिंग जवळ, आयटीआय बॉईज हॉ	स्टेल समोर,
४९	3339८७४००००५९२	गीता राम सुरनार	५९२४		संभाज	ीनगर, कोल्हापूर-४१६०१२, भारत. -	
40	3339८७४००००५८९	गीता राम सुरनार	७२.९६	१०८	\$\$8000006\$	अभय देगावकर	५.६
५१	३३३९८७३००१६१५९	मीना चिंचोलीकर	५२.१६	१०९	<i>इ</i> १०४ <i>५००६</i> ७८ <i>७</i> ४६ <i>६</i>	महानंदा चिदानंद कंभार	८.५५
जना स्मॉल फायनान्स बँक लि., १ला मजला, एम बी ट्रेड सेंटर, रेल्वे फाटक जवळ, एचडीएफसी			990	३३४७८७३००२४१८०	रफिक नदाफ	२१.४	
Si-ii		ड बँकेच्या वर, भाईंदर (पूर्व), ठाणे–४०११०५.		???	33802030078237	नूरजहान शेख	૪.५५
५२	४५६३८७३००१०२३४	संगिता राठोड	8.99	999	<i>३३४५००६७००१४८६८</i>	रुपेश महेश्वर	ધ. ૮ધ
43	४५६३८७३००१०१९७	दिपक जाधव	9.69	883	१७८४५००६७८७४६६	अशोक जामगोंडे	४.९५
		कल्याणी पाटील		888	<i>३११४५००६७</i> ८७ <i>६</i>	दिनेश वाघमारे	३३.७५
५४	४५६३८७३०००९५३९		२३.०५	ज	ना स्मॉल फायनान्स बँक लि	ा., क्र. ५२, मंत्री चांडक विहार, होटगी रोड, अ	 ासरा चौक,
५५	४५६३८७३००१०२११	शेतल शिंदे	५७.३३	सोलापर, महाराष्ट्र-X१३००३.			

१२

				000	१६७१६००६७८८१०६	विजय वायक
५६	3989८७४००००८९७	सुनील सिंग	37.68	११६		
५७	38888980000893	संदीप साठे	१५.२५५	??७	३०९८८७३००३१८५९	पल्लवी वरांगे
				298	३०९८८७३००३१८४६	प्रणिता कांब
46	३१६१८७३००११९५२	पंकज कुमार पांडे	88.66	999	०३७१६००६७ऽऽ१०६	विजय वायव
जना	स्मॉल फायनान्स बँक लि.,	ब्लॉक क्र. १०५, १ला मजला, हिल व्ह्यु इंडस्ट्री	. इस्टेट, अमृत			
	नगर रोड. एल बी एस	ा रोड लगत, घाटकोपर पश्चिम, मुंबई-४०००८।	ε.	१२०	३०९८८१६००००८३४	रसिका करिते
५९	30992980000892	विशाल जैस्वाल	847.8	१२१	३०९८८१६००००७२२	अविनाश बग
				977	३०९८८७३००३१८१०	प्रमिला सकप
६०	3099८७४००००४३४	दीपक शिरोसे	२३.२७	973	३०९८८७३००३१६५५	शिल्पा जिटा
६१	3099८७४००००४८६	सदानंद तेली	२४.९			
£ ?	3099८७३००४२००१	आतिश गायकवाड	3.69	858	३०९८८१६००००८४७	मारुती गोळे
				जनाः	स्मॉल फायनान्स बँक लि.,	कार्यालय क्र.
€3	३०९९८७३००४१०४७	लाली बहेनवाल	६.६		नितीन कंप	नीजवळ, अल्ग्
जना		महिला मजला आणि पहिला मजला गावदेवी अ		१२५	३६५१८७३००१६३३३	सैजादी मलि
	नितीन राज समोर, पुणे	लिंक रोड, काटेमानिवली, कल्याण पूर्व-४२१३	३०६.	१२६	३६५१८७३००१६४५१	नेहा डोलारे
६४	४५७८८७३०००२९१३	माधव वर्तळे	9.33	• • • •	जना स्मॉल फायनान्स	-
	जना स्मॉल फायना	न्स बँक लि., तळमजला, ''सहकार संजवानी''.				वशाताः, पाः विश्रांतवाडी, प
		८, बुलढाण अर्बन सोसायटीजवळ, व्हीआयपी र	,			
	थराच थारक फ्र. १−१८− २ ४८	्र, बुलढाण अबन सासायटाजवळ, व्हाआयपा र	साड, नाव्ड.	१२७	४५७४८७३०००५४९५	नरेंद्र कोहळे

	ाराच धारक क्र. १–१८–२४८, बुलढाण अबन सासायटाजवळ, व्हाआयपा राड, नादड.					
	४५६०८७३००१४७५०	गोविंद बोंगारे	१६.७२			
	४५६०८७३००१४६९०	राजेश खरात	şε			
1	४५६०८७३००१४७०१	त्र्यंबक चव्हाण	५५.७			
	४५६०८१६००००४५३	मोरे भीमराव	29.6			
1	४५६०८१६००००४४०	मोरे भीमराव	80.9			
	स्मॉल फायनान्स बँक लि., तळमजला, ''साई बिझनेस पार्क'', धारक क्र. १५ आणि १६					
	सुराणा नगर ७ हिल्स, औरंगाबाद-४३१००३, भारत.					
	३१६३८७३००१८४८०	मानसी गोरीवाले	१२.७			
1	३१६३८७४००००५०४	विशाल भोईटे	१४.९८			

७२	३१६३८७३००१७६५२	विनायक मालुसरे	२२.९९			
७३	३१६३८७३००१८४९०	संदीप कदम	६.६४			
७४	३१६३८७४००००५४३	जोशपिनमेरी पॉल	६२.१२			
હધ	३१६३८७३००१८४२५	सोनल गिरकर	€.७			
७६	३१६३८७३००१८५९२	शिल्पा पांचाळ	१०.०५			
99	३१६३८७३००१८५१४	अकावल अली नियामत अली	9.09			
७८	३१६३८७३००१८५०१	अनिता गायकवाड	९.२१५			
७९	३१६३८७४००००५५६	विशाल भोईटे	१४.१८			
८०	३१६३८७३००१८४५१	अमोल घोलप	३३.२७५			
८१ ३१६३८७३००१८५२७ अकावल अली नियामत अली १०.५६						
जना स्मॉल फायनान्स बँक लि., तळमजला, अर्जुन सेंटर, गाला क्र. ८, गोवंडी स्टेशन रोडवरील						
देवनार, बॉम्बे, कर्ला तालका, मंबई-४०००८८						

1	स्माल फायनान्स बके लि., तळमजला, बिला बंगला, ७ राजावाडा राडच जक्शन, सिधुवाडा समोर, एम जी रोड, घाटकोपर पूर्व, मुंबई उपनगर, महाराष्ट्र-४०००७७.				
	३१६०८१६००००४१६	हर्षल रोकडे	49.73		
	<i>\$\$\$</i> 0८७३००२४४८७	हर्षल रोकडे	४.०६		
	३१६०८७३००२४३३३	कल्पना किसपट्टा	१७.६३		
	३१६०८७३००२३५२१	शितल कांबळे	28.8		
	३१६०८७३००२४५५०	शबनूर शेख	२३.९३		
	३१६०८७३००२४५३७	वर्षा सुनील गुहैर	४.१६		
ग	तना स्मॉल फायनान्स बँक लि., तळमजला, गट क्र. ४४, मोरया हाईट्स, साई नगर, पंचरत्न सीएचएसच्या मागे, मांजलीं, बदलापूर (प)–४२१५०३.				
	४७५९८७३०००८८२९	प्रशांत माने	१२.८८५		

अर्चना जाधव

जना	जना स्मॉल फायनान्स बँक लि., तळमजला, पोरुचेस्टी बिल्डिंग, लल्लृभाई पार्क समोर, मसरानी				
	हॉस्पिटल जवळ, अं	धेरी पश्चिम, मुंबई उपनगर, महाराष्ट्र-४०००५८			
99	३०४३८७३००२२०५८	तिरुपती येवले	4.८		
83	३०४३८७३००२२१०८	नवनाथ बदावाड	५.५८		
९४	३०४३८७३००२१८१९	सागरबाई शिंदे	४.०५		
९५	३०४३८७३००२१८७१	धोंडुसिंह ठाकूर	६.५४		
९६	३०४३८७३००२२०१९	नवनाथ मोरे	4.9८		
99	३०४३८७३००२१९०८	राजेश कोडमुंजा	ų		
९८	३०४३८७३००२२१११	खोब्राजी धोत	ξ. 3		
					

जना स्मॉल फायनान्स बँक लि., इंदरिसंग टेलर बिल्डिंग, चिकलवाडी कॉर्नर, तहसील कार्यालयाजवळ, नांदेड, महाराष्ट्र–४३१६०१.					
99	३३४१८७३००१५५८०	संतोषकुमार मौर्य	१७.१५		
900	३३४१८७३००१५९९८	महादेव मोरे	१२.२५		
१०१	३३४१८७३००१६००५	पवन पवार	۷.۷		
१०२	३३४१८१६०००००५०	तेजल सावंत	२८.०८		

जना स्मॉल फायनान्स बँक लि., 'कुंडलिक दर्शन', धारक क्र. २०, २०४, २०५ (क्रमांक), सागाव

येथे स्थित, मंडपा रोड, बिग बाजार मॉलजवळ, साई शारदा हॉल, डोंबिवली-४२१२०१.

٠.	' '''''	3-				•		***	0 140004 - 1 - 0 / /		4.10,
•	३०६९८७३००४१६०१	केदारलिंग साखरे	३.५३९	१०५	३१५३८१६००००९५५	सुनील पाटील	६४.१	१६७	४५६४८७३००११२३९	उमेरफारूक मुजावर	५१
ज	,	१ला मजला, ''मौलिक संकुल कॉम्प्लेक्स'',	आर-१९५ए,	१०६	३१५३८७३००४२३०८	विनायक वाघापुरे	8.33	१६८	४५६४८१६००००३५९	विकासराव भिसुरे	२४.९
	औसा रोड, आय	पीआयसीआय बँक समोर, लातूर-४१३५३१.		१०७	३१५३८१६००००९४२	लौकिक बडके	६५	१६९	४५६४८७३००११३०२	सावलाराम बोडके	8.9
	३३३९८७३००१६१८५	सायराबानो शाह शेख	१८.४१	ज		ı., दवेरी बिलिंडग जवळ, आयटीआय बॉईज हॉर ^	स्टेल समोर,		जना स्मॉल फायना	- न्स बँक लि., युनिट क्र. ३२४, वरचा तळमजला	ı,
2	३३३९८७४००००५९२	गीता राम सुरनार	५९२४		1	ीनगर, कोल्हापूर-४१६०१२, भारत. -				n. ३२४ ई वॉर्ड स्टेशन रोड, कोल्हापूर−४१६००३	
,	३३३९८७४००००५८९	गीता राम सुरनार	७२.९६	१०८	\$\$800\$\$0000\$\$	अभय देगावकर	५.६	990	3900८७३००१८८६१	कल्याण रणदिवे	4.69
:	३३३९८७३००१६१५९	मीना चिंचोलीकर	५२.१६	१०९	\$\$8089005808\$	महानंदा चिदानंद कंभार	૮.५५	१७१	39000380000099	नंदकुमार राठोड	4८.११
ना	स्मॉल फायनान्स बँक लि., १	ला मजला, एम बी ट्रेड सेंटर, रेल्वे फाटक जवव		११०	33890080078860	रिफक नदाफ	२१.४	१७२	39002030099803	नजामीन मडियाल	१७.०२५
	बँक समोर, इंडसइंड	ड बँकेच्या वर, भाईंदर (पूर्व), ठाणे-४०११०५.		888	3386066058635	नूरजहान शेख	૪.५५	993	3800८७३००१९४९५	स्मिता निचले	8.008
	४५६३८७३००१०२३४	संगिता राठोड	8.99	११२	338900300588	रुपेश महेश्वर	५.८५				
3	४५६३८७३००१०१९७	दिपक जाधव	9.69	883	\$\$X9C9\$007XC9 ?	अशोक जामगोंडे	४.९५	जन		., फ्लॅट क्र. ए९ आणि ए१०, १ला मजला, ओम , तहसील हञेली, पुणे, महाराष्ट्र-४११०४४.	र साइ माकट
	४५६३८७३०००९५३९	कल्याणी पाटील	२३.०५	888	<i>\$\$8</i> 989005899 <i>€</i>	दिनेश वाघमारे	३३.७५			, , , , , , , , , , , , , , , , , , , ,	
_		शेतल शिंदे		ज	ना स्मॉल फायनान्स बँक लि	, क्र. ५२, मंत्री चांडक विहार, होटगी रोड, आ	ासरा चौक,	१७४	३१५९८७३००२९४१३	रामलाल यादव	५.५८
١	४५६३८७३००१०२११		49.33	-	7	सोलापूर, महाराष्ट्र-४१३००३.		१७५	३१५९८१६०००१२९५	जगदीश त्रिपाठी	२५.६१
		न., अग्रवाल आर्केड, जीएस ग्राउंड जवळ (पूर्व) एम१७५	११५	३२१३८७४०००१२५३	अशोक जाधव	५८.७१	१७६	३१५९८१६०००१२८२	जगदीश रामकृष्ण त्रिपाठी	३१.७९
		वेसनजी नगर, जळगाव-४२५००१, भारत.		११६	३०९८८७३००३१७३१	विजय वायकर	3.66	१७७	३१५९८७३००२८९०७	फरहाना अन्वर शेख	૫. ५६
	3959८७४००००८९७	सुनील सिंग	३२.६४	220	३०९८८७३००३१८५९	पल्लवी वरांगे	११.२८	१७८	3848८७३००२९४४२	अंजुम शेख	८.५४
•	<i>३१६१८७४००००९७३</i>	संदीप साठे	१५.२५५	११८	30822038288	प्रणिता कांबळे	4.86			3	
: -	38882030088843	पंकज कमार पांडे	88.66	110	40.200040044004	Alatti aliam	1.10	जना	स्माल फायनान्स बक लि.,	तळ आणि १ला मजला, कृष्णा रिटेल स्पेस, के	एमपाडा शाळा

११९	३०९८८७३००३१७६०	विजय वायकर	9.79
१२०	३०९८८१६००००८३४	रसिका करिते	४६.३४
१२१	३०९८८१६००००७२२	अविनाश बगाडे	२९.०८
१ २२	३०९८८७३००३१८१०	प्रमिला सकपाळ	33.7
१२३	३०९८८७३००३१६५५	शिल्पा जिटा	\$3.99
१२४	३०९८८१६००००८४७	मारुती गोळे	१६.२७
जना		कार्यालय क्र. १०१ आणि १०२, १ला मजला, !	व्रेस्टीज प्रेसिंट,
	नितीन कंप	नीजवळ, अल्मेरा रोड, ठाणे-४००६०१.	
१२५	३६५१८७३००१६३३३	सैजादी मलिक	8.99
१२६	३६५१८७३००१६४५१	नेहा डोलारे	۷.۷
	जना स्मॉल फायनान्स	बँक लि., कार्यालय क्र. ३१०, शॉपर्स ऑर्बिट म	ॉल,
	†	विश्रांतवाडी, पुणे-४११०१५.	
		I	

8	४५७४८१६०००००३०	योगेश शेंद्रे	٧३.		
9	४५७४८७३०००५५८४	अवंत चौधरी	₹.४		
जना स्मॉल फायनान्स बँक लि., प्लॉट क्र. २०, मौजा परसोडी, पडोळे ले आउट, वर्कआउट जिमच्या खाली, स्वावलंबी नगर स्क्वेअर (पडोळे स्क्वेअर) रिंग रोड नागप					
	नागपूर, महाराष्ट्र–४४००२२.				

ਕ	किआउट जिमच्या खाली, र	वावलंबी नगर स्क्वेअर (पडीळ स्क्वेअर) रिग र	राड नागपूर
		नागपूर, महाराष्ट्र-४४००२२.	
930	३०३३८७३००२४३९३	अब्दुल नावेद अझीझ	१६.८
? ३ ?	३०३३८७३००२४२४२	योगेश जांभुळकर	८.६१
835	३०३३८७३००२३२९१	अश्वर्या तेलंगे	३७.९
833	३०३३८७३००२४२९१	रुपेश निपाणे	9.88
,	जना स्मॉल फायनान्स बँक ी	ले., प्लॉट क्र. ३७, गुरुदेव नगर, एचपी पेट्रोल	पंप समोर,
		नंदनवन, नागपूर-४४०००९.	
838	३२९७८७३००५१६८७	मनीषा गोडगे	६.६७
१३५	३२९७८७३००५३३०९	बालाजी पुजारी	8.98
१३६	३२९७८१६००००८३६	मुनीर पठाण	99.0
?३७	३२९७८१६००००८६२	रेश्मा तांदळे	१२.०
-			

१३९ ३२९७८७३००५११५१ प्रिती कांबळे

१४५ | ३३२४८७३००१९३१० | रेश्मा शेख

१६१

१६२

१६३

१६४

जना र

88.88

90.74

	बरुवारव	ार चाक, ।रग राड, लातूर- ४९३५९२.	
४०	३१९४८१६०००२९००	आशिष जाधव	२७.६
४१	३१९४८१६०००२८५०	आदित्य जाधव	२३.६४
8?	३१९४८१६०००२८३४	निलम रोकडे	22.9
83	३१९४८१६०००२९१०	आशिष जाधव	१०.५३
जन		, दुकान क्र. युजी-२, युजी-३ आणि युजी-४, ार, संजीवनी हॉस्पिटलजवळ, उत्तेकर, नगर, सा	
88	33782980000097	धनाजी रणसरे	6.93

जना स्मॉल फायनान्स बँक लि., दुकान क्र. १, २, ३, ४, ५, पिनाटे प्लाझा, पिनाटेनगर,

१४६	<i>₹</i> \$₹8८७ <i>३००</i> १९२८ <i>३</i>	विशाल कांबळे	8.92			
१४७	३३२४८७३००१९२९६	विशाल मोरे	९.८६			
१४८	३३२४८७४०००००५३	माधुरी बाळासाहेब शिर्के	१९.९३			
१४९	33788980000998	शारदा दत्तात्रय शेडगे	87.88			
१५०	१०४११००६७८४५६६	दादा सगत	3.93	-		
१५१	\$\$?8८७800000 2 ?	निलोफर शेख	३६.१३	-		
१५२	३३२४८७३००१९३५९	शितल संदिप गंगथडे	8.39	-		
१५३	३३२४८७३००१९३०७	असीम शेख	પ. ५३	-		
१५४	33782930099897	आनंद मिरजे	90.9	-		
१५५	337860000878	हणामा मधिवालप्पा चालवा	४६.३	_		
जना	जना स्मॉल फायनान्स बँक लि., दुकान क्र. १, २, ३, ४, ५, ६, फोरच्युन प्लाझा, ससाणे नगर,					
	डोमिनोज पिङ्झाजवळ, हडपसर, पुणे-४११०२८.					

१५६	३३१९८७३००२१५०९	रावजी कदम	८.६७				
जना	जना स्मॉल फायनान्स बँक लि., सुयश कॉम्प्लेक्स, एस्सार पेट्रोल पंपाच्या बाजूला, पूर्णा रोड-						
	छत्रपती चौक, व	ब्रामन नगर, वाडी (बीके), नांदेड-४३१६०५.					
१५७	३१०१८७३००१२५३९	मंगेश डांगळे	७.४				
१५८	४५७०८७३००१०९६१	जया दिवटे	89.939				
१५९	४५७०८७३००१०८६९	अमोल पंडित	३५.१५				
जना स्मॉल फायनान्स बँक लि., युनिट क्र. २ तळमजला ''द हब'', क्र. २, डांगे चौक,							
थेरगाव, पुणे-४११०३३, भारत.							
१६०	३२१८८७३००३५०७४	सचिन उदगावो	९.५				

	न., युनिट क्र. २ तळमजला ''द हब'', क्र. २, इ ारगाव, पुणे–४११०३३, भारत.	डांगे चौक,
३२१८८७३००३५०७४	सचिन उदगावो	९.५
३२१८८७३००३५०५१	अनिता कुलकर्णी	₹.¥
३२१८८७३००३५०९०	रवींद्र शिंदे	3.9
३२१८८७३००३५०१२	अरुण कुरळे	७.६
इ२१८८७३००३४१७३	शितल कुरणे	६.०५
प्रॉल फायनान्य बँक लि	१ला मजला बँक ऑफ बडोटा ''नागचंट बो	हरा मॅन्शन"

११/१४२, मेन रोड, चालकरंजी-४१६११५

२०३	३१६४८७३००१५६९०	मर्गश ढाले	२६.८०६
२०४	३१६४८७३००१५६१२	पूजा लोंढे	??.७७
जन	। स्मॉल फायनान्स बँक लि.	, दुकान क्र. ७ आणि ८, तळमजला, राज आवि	त्य बिलिंडग,
	काशिनाथ धुरू मार्ग, आग	र बाजार, दादर (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०	०००२८.
२०५	३३९७८७३००२५५२८	विशाल सनांसे	3.3
२०६	3980890088308	पुनम आल्हाट	9.0
२०७	३३९७८१६००००८७७	हेमंत गरुड	४०.५५
२०८	३३९७८७३००२४२९७	दिनेश मोढवे	२१.२
२०९	३३९७८७३००२४२८४	दिनेश मोढवे	<i>د</i> . ه
 २१०	३३९७८७३००२५२३५	पवनकुमार घोडेस्वर	38.८
२११	३३९७८१६०००१४५९	सागर आगल्मे	२९.७८
202	2201416244224	मोगान मेन्ने	V9 01

२१२ | ३३९७८७३००२४३३४ | गोपाळ मेहत्रे जना स्मॉल फायनान्स बँक लि., वरचा तळमजला, एन स्क्वेअर, नवले इस्टेट, तळेगाव चाकण मेन रोड, तळेगाव दाभाडे, मावळ, पुणे-४१०५०७ २१३ ३२३८८७३००२२०९५ सुवर्णा इरकाटे 90.9

जना स्मॉल फायनान्स बँक लि., २रा मजला, सर्व्हे क्र. २३६, सीटीएस क्र. ३१३/ए, ''मिनाक्षी कॉम्प्लेक्स'', बस स्टॅंड जवळ, उस्मानाबाद. ३०४७८७३००३२४११ सचिन बंडगर २१४ 88.688 94.94 ३०४७८१६००००६९१ २१६ 40.96 280 43.064 *७६४५६००६७*८७४*०६* २१८ ३०४७८७३००३२२८५ २०.४३७ 288 ३०४७८७३००३२५७८ महानंदा खरात जना स्मॉल फायनान्स बँक लि., क्र. ८३२८/बी/२, १ला मजला, ऑर्किड कॉम्प्लेक्स,

युनिट क्र. ४७, ७० रेल्वे लाईन्स, महापौर बंगला समोर, सोलापूर-४१३००१. ठिकाण : महाराष्ट्र सही / - प्राधिकत अधिकारी जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड दिनांक: १०.११.२०२३